

**त्रिष्ठिशलाकापुरुषचरित** (त्रि०श०+च०) n. Titel eines Werkes  
H. 193, Sch. (शालाक०). — Vgl. शलाकापुरुष.

**त्रिषुपर्णा** s. u. त्रिसुपर्णा.

**त्रिष्टुक्तस्** (त्रिष्टुभ०+क०) adj. das Trishṭubh-Metrum habend  
AV. 6, 48, 8. ÇAT. BA. 12, 3, 4, 4. KĀT. ÇA. 25, 12, 7. CĀÑKH. ÇA. 14, 33, 12.  
**त्रिष्टुभ् त्रि + स्तुभ्** f. N. des bekannten Metrums von 4 Pāda's mit  
je eifl Silben R.V. PRĀT. 16, 41. fgg. KHANDAS 4.6. NIR. 7, 12. इन्द्रस्य त्रि॒  
ष्टुविन् भूगो अङ्गः R.V. 10, 130, 5. 14, 16. 8, 88, 1. VS. 9, 33. AV. 8, 9,  
14, 20. ÇAT. BA. 1, 3, 5, 5. 8, 2, 12. 4, 3, 2, 8, 11. AIT. BA. 1, 6. त्रिष्टुभं राज-  
न्यास्यानुबूयात्मेषु वै राजन्यः 28. 3, 23, 25. CĀÑKH. ÇA. 7, 27, 11, 22, 80.  
VP. 42. BHĀG. P. 3, 12, 45. In der späteren Metrik jedes aus 4×11 Silben  
bestehende Metrum COLEBRA. Misc. ESS. II, 160. In TS. und TBa. in gewissen  
Verbindungen त्रिष्टुभः गृह्यत्री पुरोजुवाक्या भवति त्रिष्टुभ्याद्या 2, 6, 2, 6.  
इन्द्रियं वै त्रिष्टुगिन्धिये मार्यादिने सवनम् 3, 2, 0, 3. 2, 4, 11, 2. इन्द्रियं वै  
त्रिष्टुभः इन्द्रियमेव यज्ञोमाने दथाति TBa. 1, 7, 0, 2. त्रिष्टुभार्मकः N. eines Sā-  
man Ind. St. 3, 218.

**त्रिष्टोम** (त्रि + स्तोम) 1) adj. drei Stoma zählend: अक्षरानि CĀÑKH.  
ÇA. 16, 22, 8. — 2) m. N. eines Ekāha CĀÑKH. ÇA. 15, 16, 10. KĀT. ÇA.  
15, 9, 25.

**त्रिष्टु** (त्रि + स्थ) 1) adj. auf drei (Unterlagen) stehend P. 8, 3, 97. श्य  
R.V. 1, 34, 8. — 2) m. N. pr.: त्रिष्टावरुत्री (sic) असुरब्रह्मा KĀT. in Ind.  
St. 3, 461. fg.

**त्रिष्टिन्** (त्रि + स्थिन्) adj. auf dreisachem Grunde stehend, nach Ma-  
nibus. = विश्वादिषु स्थितः; शीलवत् (vgl. त्रिषुक्रिया) VS. 30, 14.  
**त्रिस्** (von त्रि) adv. drei Mal P. 5, 4, 18. VOP. 7, 71. euphonische Re-  
geln P. 8, 3, 43. त्रिनक्तं याथत्विर्भिन्नादिवा R.V. 1, 34, 2. fgg. 4, 53, 5. त्रि॒  
रङ्गः (vgl. P. 2, 3, 64) 1, 116, 19. 3, 4, 2. त्रिरा दिवः 1, 142, 3. 3, 54, 11. त्रि॒  
मानुषः पर्यन्तं नपति 1, 162, 4. त्रिरस्य ता पर्यन्ता तति सत्या स्पार्शा देव-  
स्य ब्रह्मान्यम्: 4, 1, 7. द्वियत्तिर्महते वावधते 6, 66, 2. त्रिष्टुभी 8, 80, 7.  
त्रिः षष्ठिः (मस्तु): 8, 85, 8. त्रिरस्मै सप्त धेनवौ डुड्के 9, 70, 1. 7, 87, 4, 8,  
58, 7. 10, 64, 8. ÇAT. BA. 3, 3, 2, 8. 11, 5, 4, 1. 14, 9, 4, 18. KĀT. ÇA. 2, 4, 23.  
6, 26. 3, 1, 12. M. 2, 60, 181. 3, 217. R. 1, 71, 22. 2, 28, 15. BHĀG. P. 2, 2, 34.  
**त्रिरस्य** M. 3, 281. 11, 223. 259. त्रिः सप्तकृतः MBH. 1, 2459. R. 5, 2, 31.  
BHĀG. P. 1, 3, 20. त्रिः प्रसूतमद् an drei Stellen MBH. 1, 5885.

**त्रिसंवत्सर्** s. u. त्रिष्वत्सर्.

**त्रिसत्य** s. u. त्रिषत्य.

**त्रिसंधि** 1) adj. s. u. त्रिषन्धि. — 2) f. eine Malvenart RāGAN. im CKDr.

**त्रिसंधी** (wohl त्रि + संध्या) NIGH. PR. Vgl. त्रिसंध्या, त्रिसंध्यकुमुमा.

**त्रिसंधिक** (wohl त्रिसंधिक् zu lesen von त्रिसंध्या) adj. an den drei  
Tagesabschnitten stattfindend JAVANĀÇVARA in Z. f. d. K. d. M. 4, 347.

1. त्रिसंध्या (त्रि + संध्या) n. die drei Tagesabschnitte: Sonnenaufgang,  
Mittag und Sonnenuntergang AK. 1, 1, 2, 3. H. 140. f. इ भारा. zu AK.  
CKDr. f. शा Lois. zu AK. °संध्यम् adv. zur Zeit der drei Saṃdbhā  
CĀÑKH. GRĀB. 4, 7. PĀR. GRĀB. 2, 11. MBH. 3, 4063. 7006. ÇAT. 14, 21. 110.

2. त्रिसंध्या (wie eben) 1) adj. f. शा zu den drei Tagesabschnitten in  
Beziehung stehend: दानायणी eine Form der Durgā MATSJA-P. in Verz. d.  
Oxf. H. 39, b, 12. — 2) f. शा eine Malvenart NIGH. PR.

**त्रिसंध्यकुमुमा** (त्रि० + कुमुम) f. eine Malvenart RāGAN. im CKDr.

III. Theil.

**त्रिसप्त** s. u. त्रिषप्त.

**त्रिसप्तत** (von त्रिसप्ति) adj. f. इ der 75ste MBH. und HARIV. in den  
Unterschrr. der Adhjāja.

**त्रिसप्तति** (त्रि + स०) f. dreiundsiebenzig P. 6, 3, 49. 2, 35. Schol. zu  
KĀT. ÇA. 4, 8, 16. — Vgl. त्रयः सप्तति.

**त्रिसप्ततितम्** (vom vorherg.) adj. der 75ste MBH. 2 und R. in den Un-  
terschrr. der Adhjāja.

**त्रिसप्तन्** (त्रि + सप्तन्) drei Mal sieben: विद्वा चैनं त्रिसप्तभिः (वाणी०)  
MBH. 9, 664. त्रिसप्तकृत्वम् HARIV. 13642; vgl. त्रिः सप्तकृतः unter त्रिस्.

**त्रिसप्तम्** (त्रि + सप्तम्) 1) adj. drei gleiche (Seiten) habend: °चतुर्वत्र CO-  
LEBR. Alg. 293. — 2) n. eine Mischung zu gleichen Theilen aus gelber  
Myrobalane, Ingwer und Melasse (गुड़, st. dessen गुळवेल Menisper-  
num glabrum NIGH. PR.) RāGAN. im CKDr.

**त्रिसर्** m. (nach dem Schol. auch n.) = कृशर. कृसर H. 398.

**त्रिसर्ग** (त्रि + सर्ग) m. nach BURN. le triple produit (des qualités) BHĀG.

P. 1, 1, 1.

**त्रिसवन** s. u. त्रिषवणा.

**त्रिसामन्** (त्रि + सामन्) adj. drei Sāman oder das त्रिः सामन् genannte  
Sāman singend: उद्धाता तत्र संगमे त्रिसामा डुङ्डुभिः MBH. 12, 3638.

**त्रिसामा** (wie eben) f. N. pr. eines Flusses VP. 176. BHĀG. P. 5, 19, 18.

**त्रिसाम्य** (त्रि + सा०) n. ein gleiches Verhältniss der drei (Grund-  
eigenschaften) BHĀG. P. 2, 7, 40.

**त्रिसामूह** (von त्रि + समूह) adj. f. aus 5000 bestehend KĀT. ÇA.  
17, 7, 23.

**त्रिसिता** (त्रि + सिता) f. drei Arten von weissem Zucker: जुड़त्प-  
ना, मुद्दा und हिमेत्या NIGH. PR. = त्रिशर्करा RāGAN. im CKDr.

**त्रिसीत्य** (von त्रि + सीता) adj. drei Mal gepflügt AK. 2, 9, 9. H. 968.

**त्रिसुगन्धि** (त्रि + सु०) n. die drei Wohlgerüche, = त्रिशात RāGAN.  
im CKDr. SUÇA. 2, 483, 9. °सुगन्धिक dass. 493, 21. ebenso °सौगन्ध्य 1,  
162, 12.

**त्रिसुपर्ण** (त्रि + सु०) subst. Bez. bestimmter Lieder; adj. mit diesen  
Liedern vertraut M. 3, 185. VP. 325. MĀRK. P. 31, 23. त्रिषुपर्णः (sic) MBH.  
13, 4296. °सुपर्णक dass. JĀĒN. 1, 219. — Vgl. त्रिसौपर्णा.

**त्रिसुवर्चक** (त्रि + सु०) adj. wohl dreifachen schönen Glanz habend  
MBH. 3, 14156.

**त्रिसौगन्ध्य** s. u. त्रिसुगन्धि.

**त्रिसौपर्णा** (von त्रि + सुपर्णा) adj. in Beziehung stehend zu den सुप-  
र्ण गन्धिनाम लiedern: त्रिः परिकात्वानेत्सुपर्णो धर्ममुत्तमम्। पृष्ठा-  
त्समाद्रतं ज्येत्त्रिसौपर्णमिहेऽयते MBH. 12, 13667. त्रिसौपर्णा (wohl त्रि-  
सौपर्णा zu lesen) तथा ब्रह्म यजुषां शतरुद्रियम् 10413. प्रथमत्रिसौपर्णा als  
Beiw. von Vishṇu 12864 (S. 818, Z. 5 v.u.) — Vgl. त्रिसौपर्णा.

**त्रिसौपर्णा** s. u. त्रिसौपर्णा.

**त्रिस्कन्धक** (त्रि + स्कन्ध) Titel eines Sūtra VJUTP. 42.

**त्रिस्तन** (त्रि + स्तन) adj. 1) aus drei Zitzen gemolken KĀT. ÇA. 8, 3,  
1. — 2) f. इ dreibrüstig MBH. 3, 16187. PĀNKAT. V, 77. 289, 24. fgg.

**त्रिस्तावैं** (त्रिस् + तावत्) adj. f. (in Verbindung mit वेदि) drei Mal  
das gewöhnliche Maass überschreitend P. 5, 4, 84.